

August 4, 2020

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza
Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai 400 051.
Scrip Code: CHALET

BSE Limited

Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, Dalal Street, Fort, Mumbai 400 001.

Scrip Code: 542399

<u>Subject:</u> <u>Intimation pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Pursuant to provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith, copies of the newspaper advertisements in respect of Board Meeting, scheduled to be held on **Tuesday**, **August 11, 2020** and published in the following newspapers:

1. Financial Express on August 4, 2020; and

2. Navshakti on August 4, 2020.

We request you to kindly take the same on record.

Thanking You.

Yours faithfully,

For Chalet Hotels Limited

Christabelle Baptista

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

CIN: L55101MH1986PLC038538

Hauz Khas, New Delhi-110016 WAREHOUSING FOR EVERYONE No. CWC CO-MIS/18/2020-MIS Dated: 31.07.2020

NOTICE INVITING TENDER

Central Warehousing Corporation invites bids for "Deploying and Customization of COTS solution with license to unlimited users of DPEs, operation and maintenance at DPE Thiruvottiyur and Tuticorin under Regional Office Chennai. For more details and downloading tender document, kindly visit www.cewacor.nic.in, www.cwceprocure.com, CPP



एसजेवीएन लिमिटेड SJVN Limited भारत सरकार एवं हिमाचल प्रदेश सरकार का संयुक्त उपक्रम)

(A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.) CIN No. L40101HP1988GOI008409

PRESS NOTICE

e- Tender No. DCB-CHENAB VALLEY(EC)-762-01 SJVN Ltd. invites online bids (e-tender) on Domestic Competitive Bidding for 'Consultancy Services for Environment Clearance of Bardang HEP (152 MW), Reoli-Dugli HEP (428 MW), Purthi HEP (224 MW), in Lahaul-Spiti and Chamba districts of HP. For details, please visit websites www.sjvn.nic.in, https://

sivn.abcprocure.com and www.eprocure.gov.in. Last date for bid submission is 25.08.2020 (1300 Hrs). Amendment(s),

if any, shall be issued on above websites only. For and on behalf of SJVN Ltd.

HOD (Civil Contracts) SJVN Corporate HQ, Shimla (HP) Email:civilcontract@sivn.nic.in

Balinee Milk Producer Company Limited REGISTERED OFFICE: 1390, 1st Floor, Mauja Lehargird, Mohalla Balajipuram, Nandanpura,

Jhansi, Uttar Pradesh, India, 284003, CIN NO: U01409UP2019PTC112780, Email: info@balineemilk.com, M: 7985235245 NOTICE INVITING TENDER

Balinee Milk Producer Company Limited, Jhansi, Uttar Pradesh, seek Invitation of Bids (IFB) for supply, installation, testing and commissioning of Goods under a Dairy value chain project supported by Uttar Pradesh-State Rural Livelihood Mission (UPSRLM) for the following goods:

Sr No	IFB No	Brief Description of Items	Last date and time for submission of Bids		
1	Balinee/20-21/0T/MCUS/ AUG01	DATA PROCESSOR AND MILK COLLECTION UNIT-GPRS ENABLED (DPMCU) (396 nos) and AUTOMATIC MILK COLLECTION UNIT-(AMCU). (7 nos).	13:30 Hrs		
2	Balinee/20-21/0T/ ALCANS/AUG02	ALUMINIUM ALLOY MILK CANS WITH LIDS- Capacity 40 Lit.(2400 nos)	04 September 2020, 15:30 Hrs		

The tender document can be obtained from the aforesaid office either in person/Post or by writing an email to info@balineemilk.com Tender documents are not transferable. Any corrigendum/amendment will be notified through email to the parties who have shown their written interest only S/d Chief Executive



Tel.: +91 20 66215000 Fax: +91 20 26821124

Email: investor@kalyani-investment.com Website: www.kalyani-investment.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, August 10, 2020. inter-alia, to consider and approve Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2020.

The above information is available on the Company's website viz. www.kalvani-investment.com and also available on the websites of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com

for Kalyani Investment Company Limited

August 3, 2020

Akshay Chikodikar Company Secretary

PTC India Ltd. Regd. Office: 2nd Floor, NBCC Tower,

15, Bhikaji Cama Place, New Delhi - 110 066 PTC India (CIN: L40105DL1999PLC099328) Tel: 011- 41659500, 41595100, 46484200, Fax: 011-41659144

E-mail: info@ptcindia.com, Website: www.ptcindia.com

NOTICE

Notice is hereby given that Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, the 11th day of August, 2020 inter-alia, to consider and approve the un-audited financial results for the guarter ended June 30, 2020 amongst other items mentioned in the agenda.

> By order of the Board For PTC India Ltd

> (Rajiv Maheshwari) Company Secretary FCS- 4998

Note:- Futher details on the matters above said may be accessed at the link of the Company's website http://www.ptcindia.com, ('Notice to Exchanges' in Statutor Information) and Stock Exchange website i.e.NSE: www.nseindia.com and BSE www.bseindia.com



(referred to as "the Rules").

Place: New Delhi

Date: 03/08/2020

AMBIKA COTTON MILLS LIMITED Regd. Office: 9-A, Valluvar Street, Sivanandha Colony, Coimbatore-641 012. Website: www.acmills.in CIN: L17115TZ1988PLC002269

Telephone: 0422-2491501/02 Fax: 0422-2499623 Website - www.acmills.in, Email id - ambika@acmills.in

NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company)

Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective September 7, 2016 and amendments made thereto

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has, vide letter dated 30.07,2020 communicated to the concerned shareholders whose shares are liable to be transferred during the financial year 2020-2021 to IEPF Authority under the said Rules.

The Company has uploaded details of such shareholders whose shares are due for transfer to IEPF Authority on its website at ambika@acmills.in Shareholders are requested to verify

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that upon such transfer, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders within three months from the date of this notice. the Company shall transfer the shares to IEPF Authority as per procedure stipulated in the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at S.K.D.C Consultants Ltd., Kanapathy Towers, 3rd Floor, Sathy Road, Ganapathy Coimbatore 641006, Phone: +91 422 4958995 / 2539835-836 Fax: +91 422 2539837.Email: info@skdc-consultants.com. For Ambika Cotton Mills Limited

P.V.Chandran

Place : Gudur

Date: 3rd August, 2020

Chairman and Managing Director (DIN:-00628479) CHALET

Chalet Hotels Limited CIN: L55101MH1986PLC038538

Raheja Tower, 4th Floor, Plot No. C-30, Block G, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051

Tel: 022 2656 4000 Fax: +91-22-26565451 Email:companysecretary@chalethotels.com Website: www.chalethotels.com NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, August 11, 2020, to consider and approve, inter-alia, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020

This Notice may be accessed on Company's website at www.chalethotels.com and also on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

For Chalet Hotels Limited.

Christabelle Baptista Company Secretary & Compliance Officer



Place: Mumbai

Date: August 3, 2020

(0)

APPAREL EXPORT PROMOTION COUNCIL Regd. Office: A-223, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020 CIN: U74899DL1978NPL008877 Telefax: 011- 40501798 Email: aepcokhla@aepcindia.com; Website: www.aepcindia.com

NOTICE TO THE MEMBERS OF 41ST ANNUAL GENERAL MEETING

Dear Member(s). Notice is hereby given that the 41" Annual General Meeting of the Council will be convened on 03° September, 2020 Thursday, at 11:00 A.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under read with General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13" April 2020 and 5" May 2020, respectively and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circular/s) to transact the business set out in the notice calling the Annual General Meeting, without the physical presence of the Members at a common venue.

The Notice of the 41" AGM and the Annual Report for the year 2019-20 including the financial statements for the year ended 31st March 2020 (Annual Report) will be sent only by email to all those Members, whose email addresses as are registered with the Council, in accordance with the MCA Circular/s. If any member wants to register or update their E-mail ID with the Council, they can write an E-mail at aepc.agm.2020@aepcindia.com along with Company Name, Membership No. Authorized Representative Name, Email-ID and Mobile No.

Members can join and participate in the 41" AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the 41" AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 41st AGM are provided in the Notice of the 41" AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 41" AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.aepcindia.com and also at the website of M/s. NSDL i.e. www.evoting.nsdl.com/

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the 41" AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or E-voting during the AGM

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Council and is in compliance with the MCA Circulars.

Date: 03/08/2020 Place: New Delhi

For Apparel Export Promotion Council (Sumit Gupta) Secretary

NELCAST LIMITED DO CIN: L27109AP1982PLC003518

Regd. Office: 34, Industrial Estate, Gudur - 524 101, Tel: 08624 - 251266 Fax: 08624 - 252066. Website: www.nelcast.com Email: nelcast@nelcast.com

NOTICE OF THIRTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Thirty Eighth Annual General Meeting of the Members of Nelcast Limited will be held on Thursday, the 27th August 2020 at 3.30 PM through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

In view of the continuing COVID-19 pandemic and the restrictions imposed on the movement of people, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 and SEBI vide its Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as Applicable Circulars") have permitted the holding of the AGM through VC/OAVM. Accordingly, the AGM will be convened through VC/OAVM and the business may be transacted through voting by electronic means in compliance with applicable provisions of the Act read with applicable circulars. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. (Thursday) 20th August 2020 only shall be entitled to avail the facility of 'remote e-voting' or voting at the AGM. The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means i.e. remote e-voting and voting on the date of the AGM. For detailed instructions on attending the AGM through VC/OAVM, members / shareholders are requested to go through the Notice of AGM.

Pursuant to the Applicable Circulars and Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the Annual Report 2019-20 and Notice of the 38th AGM are being sent in electronic mode to Members whose e-mail address is registered with the Company Registrar and Transfer Agents or with the Depository Participant(s). The above documents are also being made available on the website of the Company at www.nelcast.com, the websites of BSE Limited at www.bseindia.com National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and NSDL website at www.evoting.nsdl.com. The Members are hereby informed that:

- The ordinary and special business as set out in the Notice of AGM shall be transacted through remote e-Voting or e-Voting at the AGM.
- The 'remote e-voting' period commences on (Sunday) 23rd August 2020 (9:00 AM) and ends on (Wednesday) 26th August 2020 (5.00 PM). Member may note that remote e-voting shall not be allowed beyond the above said period.
- During this period, existing members and persons who have acquired shares and become members of the company after the despatch of notice, holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date (Thursday) 20th August 2020 may cast their vote electronically on the business set forth in the notice of the AGM through NSDL e-voting system in the manner detailed in the AGM Notice.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Members may access the NSDL e-voting system at the weblink www.evoting.nsdl.com under shareholders/members login. The same link is valid for joining the AGM on the meeting day. The detailed instructions for the remote evoting process, joining the AGM and e-voting during the AGM are given in the Notice of the AGM.
- (vi) Members are permitted to join the AGM through VC/OAVM. 15 minutes before the scheduled time of commencement of the meeting and upto 15 minutes after such scheduled time.
- (vii) Those members whose e-mail ids are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting are requested to send required details and documents as described in the AGM Notice to evoting@nsdl.co.in or contact our Registrar & Share transfer agents.
- (viii) The documents referred to in the AGM notice are available for inspection. Members may write to the Company's e-mail id nelcast@nelcast.com
- Mr.P.R. Lakshmi Narayanan, Practicing Company Secretary has been appointed as the Scrutinizer to scrutinize the 'remote e-voting' process and voting at the AGM, in a fair and transparent manner.
- The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company at www.nelcast.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him. The results shall also be immediately forwarded to BSE Limited, Mumbai and The National Stock Exchange of India Limited, Mumbai
- Shareholders who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speaker and may send their queries and request mentioning their name, demat account number/folio number, email id, mobile number at nelcast@nelcast.com at least 5 days in advance before start of the meeting i.e by 22nd August 2020 by 3.30 PM. For any query/ clarification or issues regarding remote e-voting / e-voting

during the AGM, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com, or call on toll free no.1800-22-990 or can contact NSDL at evoting@nsdl.co.in . You may also send queries relating to remote e-Voting to Mr.Amit Vishal, Senior Manager - NSDL at amitv@nsdl.co.in / 022-24994360 / +91 9920264780 or Mr.Sagar Ghosalkar, Assistant Manager-NSDL at sagar.ghosalkar@nsdl.co.in/ 022-24994553/+919326781467. By order of the Board

For NELCAST LTD.

(S.K. SIVAKUMAR) Company Secretary. Hyderabad

04 August, 2020

Norican Group

DISA INDIA LIMITED Registered Office: 5th Floor, Kushal Garden Arcade, 1A, Peenya Industrial Area, Peenya 2" Phase, Bangalore – 560 058. Phone: +91 80 40201403/04, Fax No. 080-28391661. E-mail: investor.relations@noricangroup.com www.disagroup.com

CIN No: L85110KA1984PLC006116 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, August 12, 2020 at Bangalore, inter alia to consider the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.

This information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the shares of the Company are listed and also on the Company's website, viz, www.disagroup.com. For DISA India Limited

Place: Bangalore G. Prasanna Bairy Date: August 3, 2020 Company Secretary



JVL AGRO INDUSTRIES LIMITED (Under Corporate Insolvency Resolution Process)

CIN: L15140UP1989PLC011396 Regd Office: Village Tilmapur, Ghazipur Road, Ashapur, Varanasi - 221007

Corporate Office: Room No. 902A, Diamond Prestige, 41A, AJC Bose Road, 9th Floor, Kolkata-700017

NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING OF JVL AGRO INDUSTRIES LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Company for

the Financial Year 2018-19 will be held on Friday, 28th August, 2020 at 11.00 a.m. through Video-Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) without physical presence of the Members at a common venue, in compliance with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR /P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), to transact the businesses mentioned in AGM Notice. In compliance with the relevant circulars, electronic copies of Notice of the 30th AGM and

Annual Report for FY 2018-19 have been sent on 3rd August, 2020 by email to those Members whose email ids are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the Company's website i.e. www.jvlagro.com as well as on the websites of NSE i.e. www.nseindia.com and BSE i.e. www.bseindia.com. Members, who have not received aforesaid documents, may download it from the said websites or may request for copy of the same by writing to the Company at the e-mail id: rpjvl@bdo.in.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has made an arrangements with CDSL to provide remote e-voting facility and e-voting during the AGM for voting on the resolutions to be considered at the AGM. The detailed process for participating in remote e-voting facility and e-voting during the AGM is given in the AGM Notice. Notice of 30th AGM is also available on CDSL's E-voting website: www.evotingindia.com. The remote e-voting period will commence on Tuesday, 25th August, 2020 at 9:00 a.m. and

will end on Thursday, 27th August, 2020 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be Register of Members and Share Transfer Register of the Company will remain closed from

Saturday, 22nd August, 2020 to Friday, 28th August, 2020, both days inclusive, in

A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. Friday, 21st August, 2020, shall be entitled to avail the facility of remote evoting as well as e-voting during the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the 30th AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 21st August, 2020 may obtain the Login ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. If the member is already registered with CDSL for E-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote through remote e-voting. The Company has opted to provide e-voting during the AGM which is integrated with the

VC / OAVM platform and no separate login id required for the same. Members who will have cast their vote by remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. Those Members attending the AGM and who have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to e-vote during the AGM In case of any gueries pertaining to e-voting, you may refer to FAQs and e-voting manual

available at www.evotingindia.com, under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact the Company or Registrar and Share Transfer For JVL Agro Industries Limited

CIN: L65191TN1985PLC037309

MERCANTILE VENTURES LIMITED

Read, Office: 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032 Tel: 044-40432209

NOTICE

Email: admin@mercantileventures.co.in

Website: www.mercantileventures.co.in

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 13 August, 2020 to consider and approve, inter alia, the Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30 June. 2020.

the website of Bombay Stock Exchange Limited (www.bseindia.com) and in the website of the Company.

For Mercantile Ventures Limited

E N Rangaswam Place: Chennai (DIN: 06463753) Date: 03.08.2020 Whole-Time Director

PENTOKEY ORGANY (INDIA) LIMITED **CIN:** L24116MH1986PLC041681 Regd. Office: Somaiya Bhavan, 45/47, M.G. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel. No.: (91-22) 6170 2100 Fax: (91-22) 22047297 Email: investors@pentokey.com www.pentokey.com

> Pursuant to Regulation 47(1)(a) read with Regulation 29 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 11th August, 2020 at the Registered Office of the Company at Somaiya Bhavan, 45/47, M. G. Road, Fort, Mumbai- 400001 inter alia, to

Place: Mumbai

WPIL Limited

CIN L36900WB1952PLC020274 Regd. Office: Trinity Plaza, 3rd Floor,

NOTICE TO SHAREHOLDERS

Attention of the Equity Shareholders is hereby invited that in terms of provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the "Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer & Refund) Rules 2016 and Amendment Rules, 2017", all shares in respect of which dividend have remained unpaid /unclaimed for seven consecutive years shall be transferred by the Company to demat account opened by IEPF Authority within stipulated time following the procedures contained in the aforesaid Rules., The names of the Shareholders, (who have not encashed/claimed dividend for seven consecutive years) their respective

For WPIL LIMITED

Date: 3rd August, 2020

in the aforesaid website of the Company,



Place: Kolkata

CIN: L27109KA1964PLC001546 Registered Office: 8/9th Mile, Tumkur Road, Bangalore-560073 Telephone: 080 28394321, Fax: 080 28397572 Email: in.investorrelation@kennametal.com

2015, that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, August 19, 2020.

Appointment of Mr. Vijaykrishnan Venkatesan (DIN: 07901688) as Managing Director of the Company, with effect from September 17, 2020 when the current Managing

at www.kennametal.com/kennametalindia and may also be available on the website of Stock exchange at www.bseindia.com

For Kennametal India Limited Sd/-, Naveen Chandra P Place : Bengaluru General Manager - Legal Date: August 3, 2020

MCXCCL

Supriyo Kumar Chaudhuri

Resolution Professional

MULTI COMMODITY EXCHANGE CLEARING CORPORATION LIMITED

Regd. Office: - Exchange Square, CTS 255, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093 CIN: U74999MH2008PLC185349; Email id: ig-mcxccl@mcxccl.com; website: https://www.mcxccl.com

NOTICE OF 12[™] ANNUAL GENERAL MEETING (AGM)

Notice is hereby given that the Twelfth AGM of the Company will be held on Thursday, August 27, 2020 at 3.00 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio- Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM dated July 25, 2020. Pursuant to the circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, AGM will be held through VC/OAVM.

In terms of said circulars, the AGM Notice along with the Annual Report for Financial Year 2019-20 have been sent in electronic mode to all the members on August 03, 2020 at their email addresses registered with the Company. The AGM Notice and Annual Report are also available on the website of the Company https://www.mcxccl.com. The instructions for attending the AGM are

provided in the said AGM Notice. The documents pertaining to the items of business to be transacted at the AGM shall be available

For Multi Commodity Exchange Clearing Corporation Limited

Place: Mumbai Date: August 03, 2020

for inspection up to the date of the meeting.

Kolkata

3rd August, 2020

Mandar Kulkarni Company Secretary



LEX NIMBLE SOLUTIONS LIMITED

CIN: L74140TG2005PLC045904

Regd Office: Q3, Module A1, 10th Floor, Cyber Towers, Hitec City, Madhapur, Hyderabad, Telangana-500081.

Tel: 040 40202393 Email: investment@lexnimble.in Web: www.lexnimble.in

Notice is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of members of M/s. Lex Nimble Solutions Limited will be held on Saturday the 29th Day of August, 2020 at 08.00 AM (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVM) facility in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013, rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with General Circular Nos. 14/2020,17/2020 and 20/2020 dated 8th & 13th April, 2020 and 5th May 2020 respectively issued by Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by Securities Exchange Board of India, to transact the business as set out in Notice of 15th Annual General Meeting.

Regulations, 2015 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday 24.08.2020 to Saturday 29.08.2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. The Notice of 15th AGM and the Annual Report for the FY 2019-20 will only be sent electronically to those members whose E-mail Id's are registered with their respective depository participants or Company in accordance with the MCA and SEBI Circulars. Shareholders, who have not registered their E-mail Id's, are

requested to update the same immediately with their depository participants. The Notice of 15th AGM and

Annual Report will be made available on the website of the company at www.lexnimble.in and also at

Pursuant to section 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10 of Companies (Management and

administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

website of the Bombay Stock exchange www.bseindia.com. Members can join and participate in the 15th AGM only through VC/OAVM facility and may cast their vote through remote e-voting & e-voting during the 15th AGM through CDSL Electronic voting platform. The cut-off date for determining the eligibility to cast the vote through remote e-voting and e-voting during the 15th AGM is 22.08.2020. The remote e-voting commences on Wednesday, 26.08.2020 at 9.00 a.m. and ends on Friday, 28.08.2020 at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Please be noted that, the Instructions for joining the AGM and the manner of participating

Any member who holds shares of the Company as on the cut-off date i.e. 22.08.2020, whether registered his/her email id with the Depository participant/Company or not, may obtain the login ID and password by logging in to the e-voting website www.evotingindia.com during the voting period or during the AGM as per the instructions given in the Notice of the AGM and may cast the vote. In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs)

section or write an email to helpdesk, evoting@cdslindia.com.

for Members and e-voting user manual for Members available at www.evotingindia.com, under help

at the remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notice of the 15th AGM.

For Lex Nimble Solutions Limited Praveen Chakravarthy Medikundam

Chairman & Director

For Shyam Century Ferrous Limited

FINANCIAL EXPRESS

NOTICE

consider and approve and take on record the This intimation will be made available in unaudited Financial Results of the Company

> Akshay Joshi Company Secretary & Compliance Officer Date: 3rd August, 2020

84/1A, Topsia Road (South), Kolkata - 700 046 Phone: 033-40556800, Fax: 033-40556835

email: uchakravarty@wpil.co.in Website: www.wpil.co.in

folio Nos. or DP ID-Client ID, are available under "Investor Services" column

U. Chakravarty General Manager (Finance) and Company Secretary

Website: www.kennametal.com/kennametalindia NOTICE Notice is hereby given as per Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations.

1. To consider, approve and take on record the standalone and consolidated audited financial results of the Company for the Fourth guarter and year ended June 30, 2020.

Director's tenure would come to an end. The said intimation is also available on the Company's Website

& Company Secretary

STAR CEMENT LIMITED

CIN: L26942ML2001PLC006663

Regd. Office: Vill.: Lumshnong, P.O.: Khaliehria

Dist.: East Jaintia Hills, Meghalaya - 793210 Tel: 03655 - 278215/16/18, Fax: 03655-278217 Email:investors@starcement.co.in Website: www.starcement.co.in

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 11th August, 2020 inter alia to consider, approve and take on record the Unaudited

ended 30th June, 2020 Further in terms of the Company's 'Code of Internal Procedures and Conduct for Regulating, Monitoring and Reporting of Trading by Designated Persons', the trading window for dealing in the securities of the Company has been already closed for all Directors, Officers, Designated persons and their immediate relatives of the Company w.e.f. 01st July, 2020 till the end of 48 hours after the Unaudited Financial Results for the first quarter ended 30th June, 2020 are approved and filed with the Stock Exchanges,

Standalone and Consolidated Financial

Results of the Company for the first quarter

14th August, 2020. The information contained in this notice is also available on the Company's website www.starcement.co.in and also on the website of the Stock Exchanges where shares of the Company are listed viz., BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited

therefore, Trading Window will reopen on

www.nseindia.com For Star Cement Limited Debabrata Thakurta Date: 03rd Aug, 2020 Company Secretary

SHYAM CENTURY FERROUS LIMITED CIN: L27310ML2011PLC008578 Regd. Office: Vill.: Lumshnong, P.O.: Khaliehriat Dist.: East Jaintia Hills, Meghalaya - 793210

Tel: 03655 - 278215/16/18, Fax: 03655-278217 Email: info@shyamcenturyferrous.com, investors@shyamcenturyferrous.com Website: www.shyamcenturyferrous.com NOTICE

Notice is hereby given pursuant to legulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 11th August, 2020 inter alia to consider,

approve and take on record the Unaudited

Standalone and Consolidated Financial

Results of the Company for the first quarter

ended 30th June, 2020. Further in terms of the Company's 'Code of Internal Procedures and Conduct for Regulating, Monitoring and Reporting of Frading by Designated Persons', the trading window for dealing in the securities of the Company has been already closed for all Directors, Officers, Designated persons and their immediate relatives of the Company w.e.f. 01st July, 2020 till the end of 48 hours after Unaudited Financial Results for the first quarter ended 30th June, 2020 are approved and filed with the Stock Exchanges, therefore, Trading Window will reopen on

14th August, 2020. The information contained in this notice is also available on the Company's website www.shyamcenturyferrous.com and also on the website of the Stock Exchanges where shares of the Company are listed viz., BSE Limited - www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

Place: Kolkata Neha Agarwal Date: 03rd Aug, 2020 Company Secretary

financialexp.eparr.in

Place : Coimbatore

Date: 03.08.2020

Portal. Last date for downloading the e-bid in proper format is 24.08.2020 up to 2300 hrs. Group General Manager (System)

> for the quarter ended 30th June, 2020. For Pentokey Organy (India) Limited

LIBORD FINANCE LIMITED CIN: L65990MH1994PLC077482

Regd. Office: 104, M.K. Bhavan, 300, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001 Phone: 022- 22658108 / 09 / 10 Fax: 022 -22662520 E-mail: investorrelations@libord.com

Website: www.libord.com NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 10, 2020 at B-524-526, Chintamani Plaza, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400099 inter alia to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2020. This information is also available on the website of the Company at www.libord.com and on the website of Stock Exchange a www.bseindia.com.

For Libord Finance Limited

Dr. (Mrs.) Vandna Dangi Place: Mumbai Date : August 3, 2020 Managing Director

जाहीर नोटीस

सर्व लोकांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, श्री. नसीम अहमद लकमान अहमद सिद्दीकी (आधार क्र. ८३२४८४९८१९३३) यांची पत्नी श्रीमती नाजुका खातून नसीम अहमद (आधार ४३९५६८२१८९२८) यांचे निधन दि. २६/०६/२०२० रोजी झाले आहे. यांचे महाराष्ट्र अन्यधान्य आदेश, १९६६ या अन्वये व मुंबई शिधावाटप क्षेत्र अनुसूचित वस्तूंचे (वाटप व नियमन) आदेश, १९८६ चे खंड ३ अन्वये दिलेले प्राधिकारपत्र हे श्रीमती. नाजुका खातून नसीम अहमद सिद्दिकी यांचे नावे असून दकानाचे नाव तारीक हारीस किराणा आणि जनरल स्टोअर्स प्रधिकृत शिधावाटप दकान क्र. ४४-ई-१४४ व त्याचा पत्ता - प्लॉट क्र. ४१, आजाद नगर, ९० फीट रोड, बैगनवाडी, गोवंडी, मुंबई - ४०००४३ व त्याचे वारसाहक्क म्हणून श्री. नसीम अहमद लुकमान अहमद सिद्दीकी आहेत.

सर्व असे लोक ज्यांना या दकानाचा प्राधिकारपथ मध्ये कसलाही अधिकार. हक्क, शिर्षक कोणतीही प्रकारची निसर्गाची मागणी आहे, त्यांना कळविण्यात येते की या मिळकतबाबत त्यांचेकडे कागदपत्रे, पुरावे असेल तर ते, या नोटीसचे १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील सही करणार विकलाशी. प्लॉट नं/४४/के/७, शिवाजीनगर, गोवंडी पश्चिम, मुंबई - ४०००४३ येथे पपके साधावे. अन्यथा अशा व्यक्तींचा दावा अपयशी ठरविला जाईल, आणि/किंवा बंद केली गेली असल्याचे मानले जाईल आणि हस्तांतरित कागदपत्रे पूर्ण केले जाईल.

प्राधिकारपत्र आणि दुकानाचे वर्णन: प्राधिकृत शिधावाटप दुकान क्र. -४४-

पत्ताः प्लॉट क्र. ४१, आजाद नगर, ९० फीट रोड, बैगनवाडी, गोवंडी, मुंबई-४०००४३

मुंबई उपनगर, जिल्हा, महाराष्ट्र राज्य

तर्फे अलताफ खान (ॲडव्होकेट) प्लॉट नं, ४४/k/7 शिवाजीनगर, गोवंडी पश्चिम, मुंबई-४०००४३

सूचना

सर्वसंबंधितांना याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. जिचे नोंदणीकृत कार्यालय येथे मोहन टेरेस, ६४/७७२, मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१ आणि इतर सह कांदिवली (पश्चिम) शाखा (यानंतर सदर बँक असा उल्लेख) यांना मे. गोल्डन इंजिनिअरीअर्स भागीदारी संस्था आणि मे. मखारिया इंडस्ट्रिअल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड (यानंतर एकत्रितरित्या सदर अर्जदार असा उल्लेख) यांनी मे. मखारिया इंडस्ट्रियल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे बोरिवली, तालुका आणि जिल्हा ठाणेच्या, हद्दीत गावामध्ये ट्रान्स ठाणे हिक इंडस्ट्रिअल क्षेत्र मध्ये जमीन धारक प्लॉट क्र. ए/६७० (याआधी प्लॉट क्र. ए/६७२ असा अंकित) मोजमापित १००० चौ. मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभागाच्या (त्यानंतर सदर परिसर असा उल्लेख) पार्श्वभूमीवर कर्ज सुविधेकरिता अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जदारांनी आमच्या अशिलांना सांगितले आहे की, सदर परिसराशी संबंधित मूळ नामाधिकार विलेख/कागदपत्र आणि/गहाळ झाले आणि म्हणून सदर बँकेला सादर करण्याकरिता त्यांच्या कब्जात ते नाहीत. सदर परिसर हा सर्व भारांपासून मुक्त आहे. आणि मे. मखरिया इंडस्ट्रिअल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची सदर परिसरावरील नामाधिकार मुक्त स्पष्ट आणि पणनयोग्य आहेत.

संदर्भातील मूळ नामाधिकार विलेख/कागदपत्रामध्ये विक्री, गहाण, अभिहस्तांकन, प्रभार, विश्वस्त, धारणाधिकार, कब्जा, भेट, वारसा, देखभाल, कुळवहिवाट, भाडेपट्टा, सुविधाधिकार किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा किंवा हितसंबंध काही असल्यास लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय खोली क्र. ५, दसरा मजला, पवनपुत्र इमारत, मारूती मंदिर कॉम्प्लेक्स २५-ए, मारूती लेन, फोर्ट मुंबई ४०० ००१ येथे सदर प्रकाशनापूसन १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे, अन्यथा सदर परिसर हा सर्व भार आणि दाव्यापासून मुक्त असल्याचे मानण्यात येईल, त्यानंतर काही असल्यास ते त्यागित करण्यात येईल. मुंबई ३ ऑगस्ट, २०२० रोजी

कोणत्याही व्यक्तीस सदर परिसर

आणि/किवा सदर परिसराच्या

मे. गोपाल सी. पूजारी ॲण्ड कं.वकील

800 008

खोली क्र. ५, दुसरा मजला, पवनपूत्र इमारत, मारूती मंदिर कॉम्प्लेक्स, २५-ए, मारूती लेन, फोर्ट, मुंबई -

The spirit of Mumbai is

92 years old! FREE PRESS

EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT The Family Newspaper

ASHIANA AGRO INDUSTRIES LTD No.792/5, Eswari Hotel Complex, Bangalore High Road Sunguvarchatram, SriperumbudurTaluk, Kancheepuram Dist., Pin: 602106, Tamil Nadu.

NOTICE Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held at the Corporate Office at Chennai on 12th August, 2020 at 3.00 PM to take on record the Unaudited Financial Results of the Company

for the Quarter ended 30.06.2020. For ASHIANA AGRO INDUSTRIES LTD Date 03.08.2020

Place: Chennai Company Secretary



CHOWGULE STEAMSHIPS LIMITED CIN: L63090GA1963PLC000002

Regd. Off.: Chowgule House, Marmugao Harbour, Goa - 403803 Tel.: 0832-22525048 Fax: 022-66202545 Email: csl@chowgule.co.in Website: www.chowgulesteamships.co.in

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 11th August, 2020 inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020.

By Order of the Board of Directors For Chowgule Steamships Ltd

Date: 3rd August, 2020 Place: Mormugao Harbour, Goa

Darshan Karekar **Company Secretary**

जाहार आधसूचना

स्ट्रेंथनिंग वर्क्सकरिता मुंबई सेंन्ट्रल येथे

जुना उत्तरेकडील एफओबी बंद

जुने स्कायवॉक मजबूतीकरणाचे काम हे मुंबई सेन्ट्रल स्टेशनचे लोकल स्टेशन आणि मेन स्टेशन दरम्यान प्रगतीपथावर आहे. आता जुना उत्तरेकडील एफओबी वरील स्कायवॉकचा भाग मजबूत करण्यात येत आहे, त्यामुळे जुना उत्तरेकडील एफओबी ०५.०८.२०२० पासून २०.०८.२०२० पर्यंत बंद करण्यात येत आहे. प्रवासी सदर कालावधी दरम्यान मुंबई सेन्ट्रल येथील उत्तरेकडील नवीन एफओबी चा वापर करू शकता.





RAVINDRA ENERGY LIMITED

(Formerly Ravindra Trading and Agencies Limited) Regd. Off.: BC 109, Davidson Road, Camp, Belgaum - 590001 CIN: L40104KA1980PLC075720 | Tel.: +91-831-2443225 | Fax: +91-831-2443224 Website: www.ravindraenergy.com

Notice, pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the SEBI (LODR) Regulations, 2015, is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 11th day of August, 2020 inter alia, to consider, approve and take on record the Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2020 and to fix day, date, time and place of the 40th Annual General Meeting.

Website - BSE Limited - http://www.bseindia.com/stock-share-price ravindra-trading--agencies-ltd/ravindt/504341/

Website - Ravindra Energy Limited - http://www.ravindraenergy.com investors.html.

Belagavi, August 3, 2020

For Ravindra Energy Limited, Vadiraj Mutalik - Company Secretary

CHALET

चालेट हॉटेल्स लिमिटेड

सीआयएन: एल५५१०१एमएच१९८६पीएलसी०३८५३८ रहेजा टॉवर, ४ था मजला, प्लॉट क्र. सी-३०, ब्लॉक 'जी', बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई-४०० ०५१

द्र : ०२२ - २६५६ ४००० फॅक्स : + ९१ २२ - २६५६५४५१ ईमेलः companysecretary@chalethotels.com, संकेतस्थळः www.chalethotels.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ आणि ४७ ला अनुसरून याद्वारे **सूचना** देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा कंपनी ही जून ३०, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष 🖡 इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्याकरिता मंगळवार, ऑगस्ट ११, २०२० रोजी घेण्यात येणार आहे. ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.chalethotels.com आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ www.nseindia.com आणि www.bseindia.com यावर देखील उपलब्ध आहे

चालेट हॉटेल्स लिमिटेड करिता सही/

ठिकाण: मुंबई दिनांक: ऑगस्ट ३, २०२०

क्रिस्टाबेल्ले बाप्टिस्टा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

KE KESAR ENTERPRISES LTD. नोंद. कार्यालय: ओरिएंटल हाऊस, ७, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. भारत.

संकेतस्थळः http://www.kesarindia.com

फोन : (+९१-२२) २२०४२३९६/ २२८५१७३७ फॅक्स: (+९१-२२) २२८७६१६२ ईमेल: headoffice@kesarindia.com सीआयएनः एल२४११६एमएच१९३३पीएलसी००१९९६

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९(१)(ए) आणि (२) ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेण्याकरिता शुक्रवार, ऑगस्ट, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

वरील सूचना संकेतस्थळ www.kesarindia.com, www.bseindia.com यावर देखील उपलब्ध आहे.

मुंबई 79.09.7070 संचालक मंडळाच्या आदेशादारे डी. जे. शाह अनुपालन अधिकारी

केनरा बैंक Canara Bank FIFERE Syndicate

तरतुदीन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

मिळकतीचे वर्णन

एआरएम ब्रांच-II मुंबई २रा मजला, कॅनरा बँक बिल्डिंग, आदि मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४०० ००१.

फोन क्र. : $022 - 22\overline{\xi} 4882 / 28$, ई-मेल : cb6289@canarabank.com

राखीव किंमत इसारा अनामत रक्कम

विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्याचा **सांकेतिक कब्जा** कॅनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या **मे. ओम साई मर्कटाईल प्रा. लि.,** नोंदणी पत्ता : ४०३, सुरत सदन बिल्डिंग, सुरत स्ट्रीट, ४था मजला, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई-४०० ००९. तिचे संचालक श्री. दलबिर सिंग भट्टी, श्री. कुलिंदिप सिं भट्टी, श्री. राजू सिंग भट्टी यांच्याकडून कॅनरा बँकेच्या एआरएम-II शाखेला थकीत क. २९,९२,२१,८४३.६८ (२८.०२.२०१९ रोजीस अधिक ०१.०३.२०१९ पासून पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी १९.०८.२०२० ''जे आहे जेथे आहे' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

1100 11111 11111	(1011-11-11-11	\$
मे. ओम साई एंटरप्रायझेसच्या नावे असलेल्या प्लॉट क्र.	₹.	रु. २५,००,०००/-
२७६, स्टील वेअर हाऊसिंग कॉम्प्लेक्स, रोड क्र. २,	२,५०,००,०००/-	
कळंबोली येथील जंगमगहाण प्लांट आण मशिनरीसह	(मिळकत एक संच	
भाडेपट्टाधारक जमीन आणि फॅक्टरी इमारतीचे सर्व ते भाग	म्हणून विकण्यात	
आणि विभाग. (जमीन मोजमापित २५० चौ. मी. चा	येईल)	
भाडेपट्टा धारक प्लॉट, तळ मजल्याची मेन फॅक्टरी शेड,		
बिल्टअप क्षेत्र २५० चौ. मी., प्लॉट क्र. २७६, एसडब्ल्यूसी		
कळंबोली		
मे. ओम साई एंटरप्रायझेसच्या नावे असलेली प्लॉट क्र.		
३६९, स्टील वेअर हाऊसिंग कॉम्प्लेक्स रोड क्र. २,		
कळंबोली येथील जमीन आणि फॅक्टरी शेडचे सर्व ते भाग		
आणि विभाग (जिमनीचा भाडेपट्टाधारक प्लॉट, मोजमापित		
१२५ चौ. फू., तळ मजल्याची मेन फॅक्टरी रोड, बिल्टअप		
क्षेत्र १२५ चौ. मी. प्लॉट क्र. ३६९, एसडब्ल्यूसी कळंबोली		

इसारा अनामत रक्कम १८.०८.२०२० रोजी सायं. ५.०० पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आहे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे आगाऊ वेळ ठरवून १२.०८.२०२० (स. ११.०० ते द. २.००) आहे. दस्तावेज जमा करण्याची तारीख आहे १८.०८.२०२० विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत श्री. प्रदीप पद्मन, चिफ मॅनेजर, कॅनरा बँक, एआरएम-II, शाखा मुंबई (फोन क्र. ०२२-२२६५११२८/२९, मोबा. क्र. ९६३९२३६६७०) किंवा श्री. गणेश ॲण्ड्यू, सिनियर मॅनेजर. (मोबा. क्र. ९८६००२२५३) ई-मेल आयडी : cb6289@canarabank.com यांना किंवा सेवा पुरवठादार. मे. सी? इंडिया प्रा. लि. उद्योग विहार, फेज २, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग क्र. ३०१, गुरगाव, हरयाना, पिन-१२२०१५. फोन क्र. +९१-१२४-४३०२०२०/२१/२२/२३/२४, ई-मेल आयडी : support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com

दिनांक : ०३.०८.२०२० प्राधिकृत अधिकरी ठिकाण : मुंबई कॅनरा बँक, एआरएम II, ब्रांच

STANDARD INDUSTRIES LTD.

पी.ओ. मिलेनियम बिझनेस पार्क, नवी मुंबई - ४०० ७१० सीआयएन : एल१७११०एमएच१८९२पीएलसी००००८९ वेबसाईट : www.standardindustries.co ईमेल : standardgrievances@rediffmail.com, फोन: ०२२-६१३९१२१०/०२२-६१३९१२१३

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अनुसार याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही ३० जून २०२० रोजी संपलेल्या १ ल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) इतर बाबींसह विचारात घेणे मंज्र करणे आणि अभिलिखित करण्यासाठी गुरुवार, १३ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात येणार आहे. सदर माहिती कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.standardindustries.co वर आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

> स्टॅण्डर्ड इंडस्ट्रिज लि. करिता सौ. तनाझ बी. पंथकी

व्हाईस प्रेसिडंट (लिगल) दिनांक : ४ ऑगस्ट, २०२० आणि कंपनी सचिव



STANDOSE MAFATLAL

टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड

नों. कार्यालय: व्हीएसबी, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ दः ९१ २२ ६६५९ १९६८,

सीआयएन : एल६४२००एमएच१९८६पीएलसी०३९२६६ वेबसाईट : www.tatacommunications.com जाहीर सूचना – ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएम बोलावण्याकरिता वितरित केल्या जात असलेल्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कंपनीची चौतिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२० रोजी स. ११.०० वा. भाप्रवे. व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे.

सतत सुरु असलेला कोव्हीड-१९ साथीचा उद्रेक विचारांत घेऊन निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') त्यांच्या दिनांक ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० च्या सर्क्युलर्स सहवाचत दिनांक ५ मे, २०२० च्या सर्क्युलर (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') द्वारा एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली. ह्या एमसीए सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या संबंधित तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत कंपनीच्या सभासदांची एजीएम ही व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेण्यांत येईल.

वार्षिक अहवाल २०१९-२० सह एजीएमची सूचना वरील एमसीए सर्क्युलर्स आणि िदिनांक १२ मे, २०२० चे सेबी सर्क्युलर नुसार कंपनी/रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (''आर अँड टी एजंट'')/डिपॉझिटरीज कडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले असतील त्या सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यांत येत आहे. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२० कंपनीची वेबसाईट www.tatacommunications.com/investors वर आणि स्टॉक एक्स्चेजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या वेबसाईटस अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे. सभासद केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएम ला हजर राह्न सहभागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सहभागी होण्याचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेकरिता मोजले जाईल.

ज्या सभासदांनी कंपनी/डिपॉझिटरी कडे त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवलेले नाहीत त्यांनी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्याकरिता आणि ई-व्होटिंग साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळण्याकरिता त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्यासाठी कृपया खालील प्रक्रिया अनुसरून शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी भा.प्र.वे. सं. ५.०० वा. किंवा त्यापुर्वी आर अँड टी एजंटला आवश्यक माहिती

ए. लिंक:https://green.tsrdarashaw.com/green/events/login/vq ला भेट

बी. कंपनीचे नाव निवडा म्हणजेच टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड

सी. डीपी आयडी व क्लायंट आयडी/प्रत्यक्ष फोलीओ क्रमांक व पॅन तपशील नोंदवावेत. जर प्रत्यक्ष फोलिओ साठी नोंदीत पॅन तपशील उपलब्ध नसतील तर सभासदांनी एखाद्या शेअर प्रमाणपत्राचा क्रमांक भरावा. (जर सिस्टीममध्ये पॅन तपशील उपलब्ध नसतील तर, आद्यतन करण्यासाठी व वैधतेसाठी पॅनकार्डची स्व-स्वाक्षांकीत प्रत अपलोड करण्यासाठी सिस्टीम उद्युक्त करेल.)

डी. तुमचा ई-मेल ॲड्रेस आणि मोबाईल क्रमांक नोंदवा.

ई. त्यानंतर सिस्टीम ही एजीएम सूचना प्राप्त करण्याकरिता ई-मेल ॲड्रेस ची पुष्टी

ई-मेल ॲड्रेस यशस्वीपणे सादर केल्यानंतर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ''एनएएसडीएल'') कडून सभासदांना ई-व्होटिंग युजर आयडी आणि पासवर्ड सह आ.व. २०१९–२० साठी वार्षिक अहवाल आणि एजीएमच्या सूचनेची एक प्रत पाठवली जाईल. कोणतीही चौकशी करायची असल्यास सभासदांनी csg-unit@tsrdarashaw.com किंवा evoting@nsdl.co.in वर लिहावे.

एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी कंपनीने तिच्या सर्व सभासदांना रिमोट ई-व्होटींग सुविधा (''रिमोट ई-व्होटींग'') पुरवत आहे. त्याशिवाय कंपनी एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा (''ई-व्होटींग'') पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग/एजीएममध्ये ई-व्होटींग साठी तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

ज्या सभासदांनी इलेक्ट्रॉनिक क्लीअरींग सर्व्हिस मार्फत किंवा अन्य कोणत्याही माध्यमांद्वारे त्यांच्या बँक खात्यांत थेट लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचे तपशील आद्यतन केले नसतील त्यांनी खालील निर्देशांचे पालन करावे

खालील दस्तावेजांची स्कॅन्ड प्रत १४ ऑगस्ट, २०२० पूर्वी कंपनीचे आर अँड टी एजंट-टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड ('टीएसआर डीसीपीएल'') पूर्वी रजिस्ट्रार ला csg-unit@tsrdarashaw.com येथे टीएसआर कडे पाठवावी.

ए) तुमचे नाव, फोलीओ क्रमांक, संपूर्ण पत्ता देऊन एक स्वाक्षरी केलेले विनंती पत्र आणि ज्यामध्ये लाभांश प्राप्त करायचा त्या बँक खात्याच्या संबंधातील खालील तपशील

i) बँकेचे नाव आणि शाखा व बँक खात्याचे प्रकार

ii) कोर बँकिंग सोल्युशन्सच्या अंमलबजावणीनंतर तुमच्या बँकेने वाटलेला बँक खाते क्रमांक आणि प्रकार

iii) ११ अंकी आयएफएससी कोड

बी) सभासदाचे किंवा संयुक्तपणे शेअर्स धारण केले असल्यास पहिल्या धारकाचे नाव असलेल्या रद्द केलेल्या धनादेशाची स्व-साक्षांकित स्कॅन

सी) पॅनकार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत आणि

डी) कंपनीकडे नोंदवलेल्या सभासदांच्या पत्त्याच्या पुष्ठचर्थ कोणत्याही दस्तावेजाची (जसे आधारकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत

कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधून तुमचा ई-

धारणा मेल ॲड्रेस नोंदवावा आणि तुमच्या डीपीच्या सल्ल्याने प्रक्रिया अनुसरून तुमच्या डिमॅट खात्यांत बँक खाते तपशील नोंदवावे. कोव्हीड-१९ साथीमुळे किंवा सभासदांनी बँक खाते तपशील न नोंदवल्या कारणाने जर कंपनीला इलेक्ट्रॉनिक किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून त्यांच्या बँक खात्यांत

लाभांशाने प्रदान करणे शक्य झाले नाही तर कंपनी, टपाल सेवा आणि अन्य कामकाज

नियमित सुरु झाल्यावर लवकरात लवकर अशा सभासदांना डिव्हीडंड वॉरंट/चेक

फायनान्स ॲक्ट, २०२० नुसार, १ एप्रिल, २०२० पासून सभासदांच्या हाती पडणारे लाभांश उत्पन्न करपात्र असेल आणि कंपनीने आयकर अधिनियम, १९६१ ('आयकर अधिनियम') मधील विहित दराने सभासदांना प्रदान केल्या जाणाऱ्या लाभांशा मध्न उद्गम कर कापणे गरजेचे आहे. सभासदांनी कृपया शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२० रोजी रात्री भा.प्र.वे. ११.५९ वा. पर्यंत त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (''डीपीज'') कडे किंवा प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करत असल्यास कंपनी/आर अँड टी एजंट कडे ई-मेल ने दस्तावेज पाठवून त्यांची निवासी स्थिती, पॅन, आयटी अधिनियमाप्रमाणे प्रवर्ग

www.tatacommunications.com/investors. वर उपलब्ध आहे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड साठी ठिकाण : मुंबई मनिष सान्सी कंपनी सेक्रेटरी आणि जनरल काऊन्सेल (भारत) दिनांक : ४ ऑगस्ट, २०२०

पूर्ण आणि/किंवा आद्यतन करावा. त्याची तपशीलवार प्रक्रिया कंपनीची वेबसाईट

LIBORD SECURITIES LIMITED

CIN: L67120MH1994PLC080572 Regd. Office: 104, M.K. Bhavan, 300, Shahio Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001 Phone: 022- 22658108 / 09 / 10 Fax: 022 -22662520

E-mail: investorrelations@libord.com Website: www.libord.com NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 10, 2020 at B-524-526, Chintamani Plaza, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400099 inter alia to consider and approve the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2020. This information s also available on the website of the Compan at www.libord.com and on the website of Stock Exchange at www.bseindia.com.

For Libord Securities Limited Place: Mumbai Nawal Agrawal Date: August 3, 2020

जाहीर सूचना

आम्ही आमच्या

सांगितल्यानुसार, श्री. संजय व्ही. तुग्नैत आणि श्रीम. करिष्मा संजय तुप्रैत (संभावित विक्रेते) तसेच प्लॉट क्र. ९५, सीटीएस क्र. सी/११८२ वर स्थित निब्बाना सीएचएस लि. मध्ये बी विंग, ११ व्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट क्र. ११७, मोज. ८३८ चौ.फू. चटई क्षेत्र सह १(एक) कार पार्किंग (सदर मिळकत) च्या संदर्भात नामाधिकार तपासत आहोत. कोणत्याही व्यक्ती/क्तीं उपरोक्त मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही दाव्याचा हितसंबंध असल्यास विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसा, अदलाबदल, धारणाधिकार, विश्वस्त. ताबा. स्विधाधिकार, जप्ती किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना कार्यालय पत्ता येथे दावे सिध्द करण्याकरिता सर्व सबळ दस्तावेजांसह दिनांकापासून १० दिवसांत कळवावे. कसूर केल्यास, अशा कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाशिवाय विक्रेत्यांसह विक्री कराराची प्रक्रिया करतील आणि असा दावा काही असल्यास तो त्यागित केल्याचे ग्राह्य धरण्यात येईल

वकील किरण शर्मा / लिगल सारथी, ४१८ श्रीकांत चेंबर्स, ए विंग,

व्ही.एन. पुरव मार्ग (आर. के. स्टुडिओ चेंबूर, मुंबई ४०० ०७१. ४ ऑगस्ट, २०२० रोजी दिनांकीत

CONTROL PRINT.

कट्रोल प्रिट लिमिटेड

सीआयएन : सी२२२१९एमएच१९९१पीएलसी०५९८०० नों. कार्यालय : सी-१०६, हिंद सौराष्ट्र इंडस्ट्रीयल इस्टेट, कुर्ला रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५९, द्रध्वनी क्र. ०२२-२८५९९०६५/६६९३८९०० ई-मेल : companysecretary@controlprint.com, वेबसाईट : www.controlprint.com

सूचना

ग्रद्वारे **सूचना** देण्यात येते की, कपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम´) च्या कलम १२४(६) सहवाचर इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ('रुल्स') ला अनुसरून, कंट्रोल प्रिंट लिमिटेड ('कंपनी') सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान केलेला नाही किंवा सभासदांनी त्यावर दावा केलेला नाही ते सर्व समभाग इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड सस्पेन्स अकाऊंट (''आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट'') कडे हस्तांतरित करेल. कंपनीकडन जे समभाग हस्तांतरित केले जातील ते म्हणजे ज्यांच्या संबंधातील लाभांश घोषित केला व सलग सात वर्षांसाठी त्याची रोकड केलेली नाही असे आहेत.

ज्यांचे समभाग आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या सभासदांचे तपशील आणि अशा समभागांचे तपशील सभासदांच्या माहितीसाठी व आवश्यक कृती करण्याकरिता आमची वेबसाईट www.controlprint.com वर उपलब्ध करून दिले आहेत

१९.०२.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या प्रदान न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशावर दावा करण्याची त्यांनी विनंती करणारे दिनांक २४.०७.२०२० चे संबंधित पत्र संबंधित सभासदांना पाठवले आहे सभासदांना कळवले आहे की, सदर तारखेस किंवा त्यापूर्वी त्यावर दावा करण्यांत कसुर केल्यास त्यांचे उपरोक्त समभाग आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये हस्तांतरित केले जातील

संबंधित सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, असे समभाग आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये हस्तांतरित झाल्यावर, १) प्रदान न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांश रकमेसाठी आणि २) आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरित केलेल्या समभागांच्या संबंधात कंपनी विरुद्ध कोणताही दावा उरणार नाही. अधिनियम आणि रुल्सच्या तरतदींनसार संबंधित सभासद www.iepf.gov.in येथे ज्यांचे तपशील उपलब्ध आहेत त्या आयईपीएफ ऑथॉरिटीकडून हस्तांतरित शेअर्सवर दावा करू शकतात किंवा प्रदान न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांश रकमेच्या संबंधात परतावा मागण्याकरिता अर्ज करू शकतात.

ह्या बाबतीत कोणतेही स्पष्टीकरण किंवा सहाय्य पाहिजे असलेले सभासद कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट - बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ला त्यांच्या कार्यालयात भारत टीन वर्क्स बिल्डिंग, १ ला मजला, वसंत ओसॅसिस समोर, मकवाना रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००५९ दुरध्वनी क्रमांक ०२२-६२६३८२०० येथे लिह शकतात किंवा कंपनीला companysecretary@controlprint.com वर एक ई-मेल पाठव्

> कंट्रोल प्रिंट लिमिटेड साठी सही/ रिना शाह

> > कंपनी सेक्रेटरी

दिनांक : ०३.०८.२०२०

ठिकाण : मुंबई

परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्न स्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे(CIN:L65922DL2005PLC136029 सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 03.01.2020 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.1,06,93,504/- (रूपये एक करोड़ सहा लाख त्र्याण्णव हजार पाचशे चार फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHELOW0031964 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 03.01.2020 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतर्च मागणी, सूचना कर्जदार बीजेएन होस्पिटॅलिटी प्रा.लि., किशोर बलराम निछाणी उर्प किशोर बलराम निछाणी कविता के.निछाणी उर्फ कविता किशोर निछाणी आणि रोहन किशो **निछाणी,** यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सामान्य जनतेला सचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4 सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्य अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 30.07.2020 रोर्ज घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की.

मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान् लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,06,93,50<mark>4/- (रूपये एक करोड सहा लाख त्र्याण्णव हजार पाच</mark> चार फक्त) पुढील व्याज 03.01.2020 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.कर्जदारांचे लक्ष्य कलम 1 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं.,5, पाचवा मजल्या वर, निछाणी कुटीर, प्लॉट नं.12/ए स्थित, टीपीएस III, सीटीएस नं.996, जुहु तारा रोड, एचडीएफसी बँक समोर, सांताक्नुझ (पश्चिम) मुंबई-400049, महाराष्ट्र आणि जमीन खालील प्रमाणे परिबद्ध आहे: पूर्व: जुहु तारा रोड पश्चिम: समुद्र

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

बसंत ॲग्रो टेक (इं.) लि. सी,

दीपक भारतीया

व्यवस्थापकीय संचालक

बसंत ॲग्रो टेक (इं.) लि. नों. कार्यालय: प्लॉट क्र. १३/२, कौलखेड, एस. टी. वर्कशॉप जवळ, अकोला-४४४ ००१.

उत्तर: सी ब्रिझ

स्थळ :मुंबई

तारीख: 30.07.2020

सीआयएन:एल२४२०एमएच१९९०पीएलसी०५८५६० ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

(रक्कम लाखात)

तपशील	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष
	३०.०६.२०२० अलेखापरीक्षित	३१.१२.२०२० अलेखापरीक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२० लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	११७७२.५५	६७५५.३६	१०६५२.५९	२८६२४.४१
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	<i>३३</i> ४.४२	३०९.००	३०१.२८	७३४.५३
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	३३४. ४२	३०९.००	३०१.२८	७३४.५३
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	३१३.४२	३९२.८९	२८१.२८	७८४.९३
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	<i>३१३.</i> ४२	३९२.७७	२९१.२८	७८४.७९
समभाग भांडवल	९०६.२८	९०६.२८	९०६.२८	९०६.२८
मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)				
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. /- चे)				
मूलभूत	0.34	68.0	0.38	0.80
सौम्यिकृत	0.34	٥.४३	0.38	0.6

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि साठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् www.bseindia.com, तसेच कंपनीची वेबसाईट www.basantagro.com वर उपलब्ध आहे.

२९.०७.२०२०

नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग

ई-टेंडर निविदा सुचना क्र. ०५ (सन २०२०-२१)

महानगरपालिकेच्या खालिल नमूद केलेल्या कामाकरिता महाराष्ट्र शासन अथवा केंद्र शासनाच्या अथवा निमशासकीय संस्थेकडे योग्य वर्गातील पंजीकृत कामाच्या अनुभवी मक्तेदाराकडून ई-टेंडर (ऑनलाईन) निविदा मागवित आहोत

अ.नं.	कामाचे नांव	प्राकलन र. रु.				
9.	पंचवटी वि.प्र.क्र.०४ मधील दिंडोरी नाका ते तारवाला नगे चौफुली पर्यंत रस्त्याच्या दुभाजकास	9,9८,90,0३9/				
	स्पेटी ग्रील बसविणे व सुशोभिकरण करणे.					
٦.	नविन नाशिक प्र.क्र.२४ मधील उंटवाडी दोंदे पुलालगत नंदिनी नदीलगत रस्ता दुरुस्त करणे.	४९,९८,९६१/-				
₹.	सातपुर विभागातील प्र.क्र.११ व २६ मधील सार्वजनिक शौचालयाची विविध प्रकारची वार्षिक	૨૪,९६,૨૧५/-				
	देखभाल दुरुस्ती करणे.					
8.	सातपुर विभागतील प्र.क्र.०८, ०९ व १० मधील सार्वजनिक शौचालयाची विविध प्रकारची	૨૪,९६,७१९/-				
	गार्षिक रेग्नभाल रञ्ज्ञेनी क्रमो					

| वाषिक देखभाल दुरुस्ती करणे. अ.क्र. ०१ च्या कामांसाठी र.रु.१२७०/- व अ.क्र. ०२ ते ०४ च्या कामांसाठी र.रु. ६८०/-इतकी निविदा फॉर्म फी इतकी राहील

अटीशर्ती -

१) सविस्तर निविदा नोटीस मा. राज्य शासनाचे संकेत स्थळ (Website) www.mahatenders.gov.in वर प्रसिध्द केली आहे त्याचे प्रथम अवलोकन करावे.

३) ऑनलाईन सादरी करणाची अंतिम मुदत **दि. १९.०८.२०२० रोजी दु. ३.००** वाजे पर्यंत राहील. ४) ऑनलाईन सादर केलेल्या निविदा **दि. २०.०८.२०२० रोजी.दु. ३.००** वाजे नंतर शक्य झाल्यास कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांचे समक्ष उघडण्यात येतील.

२) ऑनलाईन निविदा संच विक्री दि. ०६.०८.२०२० ते १९.०८.२०२० या कालावधी मध्ये केली जाईल.

५) कोणतेही कारण न देता निविदा स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचे अंतिम अधिकार मा. आयुक्त, सो. नाशिक मनपा यांचे राहतील.

ज.सं./जा.क्र./१९०/ दि. ०३/०८/२०२० शहर अभियंता, सामायिक अंतर राखा...! कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा...! नाशिक महानगरपालिका, नाशिक

epaper. freepressiournal i

दिनांकीत